

आदिवासी भागातील अंगणवाडी केंद्रामध्ये
आरोग्य विषयक संदेश देण्यासाठी लावावयाबों
पत्रा फलके खरेदी करण्यास निधी उपलब्ध
करून देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय, क्र.मबाबि-२००६/ प्र.क्र.१६०/का.८

मंत्रालय, मुंबई-३२

दिनांक ७ ऑक्टोबर, २००६.

- वाचा :- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र. मबाबि-२००६/ प्र.क्र.६९ /का.८,
दि.३१.३.२००६
२) शासन निर्णय क्र.बीरुडी-२००६/प्र.क्र.१३/का.७ दि.१८ मे.२००६.
३) आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा, नवी मुंबई याचे पत्र क्र. एबापिसेयो/
का२/१८३५/२००६ दि.३० ऑगस्ट, २००६.
४) महाराष्ट्र शासन उद्योग उर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्रमांक
भारंखर-१००८८(२५१२)उद्योग-६ दिनांक २.१.१९९२ (परिच्छेद १०.१ ते १०.८
आणि परिशिष्ट-११ (क्रमांक १५१).

प्रस्तावना :-

आदिवासी भागातील कुपोषणार्थे भ्रष्टव्याचे कारण म्हणजे शास्त्रोक्ती माहितीबद्दल अज्ञान होय. अंगणवाडी मध्ये आरोग्य विषयक संदेश देण्यासाठी पत्राफलके लावल्यास ती दररोज बघण्यात येतील व जास्तीत जास्त माहिती मातापर्यंत पोहचविता येईल. त्यामुळे पालकामध्ये कुपोषणाच्या कारणाबाबत जनजागरण होईल. ही उपयोगिता लक्षात घेवून आदिवासी भागातील ११.७५१ अंगणवाडयापैकी ८८३६ इतक्या अंगणवाडी केंद्रामध्ये आरोग्य विषयक संदेश देण्यासाठी लावावयाची पत्रा फलके खरेदी करण्यासाठी रु. १,१०,००,०००/- एवढा निधी सन २००५-०६ मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता उर्वरित २९१४ अंगणवाडी केंद्रामध्ये आरोग्य विषयक संदेश देण्यासाठी लावावयाची पत्रा फलके खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची बाब विचाराधिन होती.

शासन निर्णय-

राज्य शासनामार्फत आदिवासी भागातील सुरु असलेल्या ११.७५१ अंगणवाडयापैकी २९१४ अंगणवाडयांकरिता आदिवासी उपयोजनेतर्गत सन २००६-०७ या आर्थिक वर्षात रु. १,००,२४,१६०/- (अक्षरी रूपये एक कोटी चोबीस हजार एकशे सात फक्त) एवढा निधी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई याना उपलब्ध करून देण्यात येत

आहे. त्यांनी पत्रा फलकांची खरेदी महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ यांनी विहित केलेल्या दरनिश्चितीने कराती.

२. यावरील खर्च मागणी क्र. टी-५, मुख्य लेखाशीर्ष २२३६-पोषण आहार- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना-०२- पोषण- अन्न त पेय वितरण- १०७-विशेष पोषण आहार कार्यक्रम-(०१) सहाराष्ट्र जिल्हा परिषद व पंथयत समिती अधिनियम १९६७ च्या कलम १२३ व २६१ अन्वये जिल्हा परिषदाना सहाय्यक अनुदान- ४१- सहाय्यक अनुदाने- (००) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२३६ ०२९७)" या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा. सदर तरतूद रोखीने अदा करण्यासाठी मुक्त करण्यात येत आहे.

३. पत्रा फलकांवर आदिवासी विकास विभागाचा उल्लेख करण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या बेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेताक २००६१००७१०७३२००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यकाल यांचा आदेशानुसार व नावाने.

(अलोक आत्राम)

कार्यासन अधिकारी

प्रति,

सचिव, महिला व बालविकास विभाग, मंत्रालय, मुंबई
आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना, कोकण भवन, नवी मुंबई/ पुणे
आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास

सर्व संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
महालेखापाल,(लेखा प्रक्रिया) (लेखा व अनुशोधता) महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर
अधिदोन व लेखाधिकारी, मुंबई

निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा परिषदा,

सहाय्यक कोषागार अधिकारी, कोकण भवन, नवी मुंबई

मा. मंत्री, आदिवासी विकास, यांचे खाजांची सचिव

कक्ष अधिकारी, (का.७) आदिवासी विकास डिवांग संत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी, महिला बालविकास विभाग (का.४) संत्रालय, मुंबई

निवड नस्ती (का.८)